

आंतरराष्ट्रीय योग दिवस

२१ जून २०२२

श्रीमती विंझाणी महिला महाविद्यालय, जळापूर येथे २१ जून २०२२ रोजी राष्ट्रीय सेवा योजना व क्रीडा विभागाद्वारे सकाळी ८.०० वाजता आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमात अतिथी म्हणून सृष्टी बोंडे (खेळा इंडिया २०२३-२०२४चा योगपटू) उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उज्वल लांजेवार यांना आपल्या प्रास्ताविकातून योग दिवसाची उपयुक्तता विशद करून 'मानवतेकरिता योगा' या विषयाचे महत्त्व स्पष्ट केले. प्रमुख अतिथी ~~सृष्टी बोंडे~~ व ~~मिस्टर~~ सहकारी कल्याणी खुटे यांनी योगा प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांना योगासनाचे मार्गदर्शन करून महत्त्व विशद केले. कार्यक्रमात महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ. सुषिता मराठे, पर्यवेक्षिका प्रा. आरती वरगे, प्राध्यापक वृंद आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रज्ञे डॉ. गायत्री ताजने यांनी केले. आंतरराष्ट्रीय योगदिनाचे औचित्य साधून प्रा. दीपश्री पाटील यांनी प्रार्थना गीत सादर केले.

